

परिवृद्ध partic. von वर्ध् mit परि (s. das.); davon nom. abstr. ० ता f. अन्नस्य विदग्धपरिवृद्धता *das Sauerwerden und Aufschwellen der Speise* (im Magen) Suçr. 2, 456, 21.

परिवृद्धि (von वर्ध् mit परि) f. *Wachsthum, Zunahme*: कन्दः परिवृद्धिमासादयति Suçr. 1, 258, 9. 262, 8. 276, 7. गर्भस्य 332, 8. चूर्णमित्यमप्यत्रस्थितं पुनः परिवृद्धिमेति 2, 56, 4. 199, 17. अलब्धस्य च लाभाय लब्धस्य परिवृद्धये MBh. 3, 981. तदर्थं R. 1, 20, 22. त्रिवर्गं Kām. Nīris. 5, 83. 87. रामं Māññ. 43, 19. शोभां Ragh. 6, 65. VARĀH. BRH. S. 4, 4. 8, 6. 28, 10. मासषट्परिवृद्ध्या *nach je 6 Monaten* 3, 63. एकोत्तरपरिवृद्ध्या LAGHŪ. 9, 27.

परिवृष्टि m. falsche Variante für परिवृत्ति COLBR. und LOIS. zu AK. 2, 7, 55.

परिवेत्तृ (von विद्, विन्दति mit परि) m. *ein jüngerer Bruder, welcher vor dem älteren Bruder heirathet*, AK. 2, 7, 55. H. 526. M. 3, 171. 170. 154. MBh. 12, 1211. 6108. 6110. R. 4, 16, 30. Ragh. 12, 16. VP. bei Muir, Sanskrit Texts I, 146. BHĀ. P. 9, 22, 14. परि M. 3, 172. — Vgl. परिविष u. s. w.

परिवेद (von विद्, वेत्ति mit परि) m. *vollständige Erkenntnis* MBh. 3, 13462.

परिवेदक (von विद्, विन्दति mit परि) m. = परिवेत्तृ JĀñ. 3, 238 (v. l. ० विन्दका).

1. परिवेदन (wie eben) n. *das Heirathen des jüngeren Bruders vor dem älteren* M. 11, 60. JĀñ. 3, 234. VP. bei Muir, Sanskrit Texts I, 147. Z. 3 in der N. KULL. zu M. 3, 172. Verz. d. Oxf. H. 85, a, 27. Nach ÇKDā. = विवाह *Heirath* und = अग्न्याधान *das Anlegen des heiligen Feuers*; zur zweiten Bed. folgende Worte des ÇĀTĀTA im UDVĀHAT. als Beleg: क्लीवे देशात्तरगते पतिते भित्तुके ऽपि वा । योगशास्त्राभिपुक्ते च न दोषः परिवेदने ॥ Auch hier hat das Wort die von uns oben aufgestellte Bedeutung (zu den locc. ergänze man ज्येष्ठे). Vgl. परिविष u. s. w.

2. परिवेदन (von विद्, वेत्ति mit परि) n. *das vollständige Erkennen*: ब्रह्मणा: (obj.) MBh. 14, 418.

3. परिवेदन n. *das Wehklagen, Jammern* H. 275 (v. l. परिवेदन). ÇABĀRTHAK. bei Wils. ० वेदना Schol. zu Prāb. 91, ÇI. 14. Hit. IV, 68, v. l. für परिवेदना.

परिवेदनीया (von विद्, विन्दति mit परि) f. *die Frau des Parivettar* UDVĀHAT.; s. u. परिविष.

परिवेदिनी (wie eben) f. dass. H. 526.

परिवेश, ०वेशक, ०वेशन, ०वेशवत् s. u. परिवेष u. s. w.

परिवेशम् (von विष् mit परि) m. *Nachbar*: कृतसो ऽस्य वेशसो कृतसः परिवेशसः AV. 2, 32, 5.

परिवेष (von विष् mit परि) m. 1) *Zurüstung, Aufwartung von Speisen*; = परिवेषण H. an. 4, 318. MED. sh. 52. यत्पुरा परिवेषात्खादमाहृत्ति पुराडाशावेव तौ AV. 9, 6, 12. — 2) *Kreis, (Strahlen-) Kranz*: रजोभिरत्तःपरिवेषबन्धि लीलारविन्दं धमयां चकार Ragh. 6, 13. स्वकिरणपरिवेषोद्देष्टून्याः प्रदीपाः 3, 74. तैजःपरिवेष *Strahlenkranz* RĀGA-TAR. 2, 100. — 3) *ein Hof um die Sonne oder den Mond*; = परिधि AK. 1, 1, 34. H. 102. an. 4, 160. 318. MED. sh. 318. HALĀ. 1, 41. AV. PARİÇ. in Verz. d. B. H. 93, 2 v. u. परिवेशस्तथा घोरश्चन्द्रभास्करयोरभूत् MBh. 6, 5207. 7, 207. 8, 960. परिवेशाश्च दृश्यन्ते दारुणाश्चन्द्रसूर्ययोः 16, 5. R. 5,

87, 9. 6, 16, 9. रविर्बद्धभीमपरिवेषमाडलः Ragh. 11, 59. VARĀH. BRH. S. 5, 93. 21, 14. 21. 22, 7. 27, c, 16. 29, 2. 8. 31. समूर्द्धिता रवीन्दोः किरणाः पवनेन माडलीभूताः । नानावर्णाकृतपस्तन्वधे व्योम्नि परिवेषाः ॥ 33, 1. ०माडलगत 12. जीवे ०गते 13. 43, 4. 96, 3. Verz. d. B. B. H. No. 840. सपरिवेशमुच्यते सवितुर्माडलं यथा HARIV. 2489. — H. an. kennt noch die Bed. परिवृत्ति *Umgebung*, MED. ç. 36 die Bedd. वेष्टन *das Umkleiden, Umgeben* und परिवधान *das Umwerfen eines Gewandes u. s. w.* Das Wort wird öfters ०वेश geschrieben.

परिवेषक (wie eben) nom. ag. *Aufwärter, Aufträger von Speisen*: उपहृता = परिवेषकः KULL. zu M. 3, 51. PĀKARĀGĒÇVARA im ÇKDā. (तान्) अद्रात्तमहमाहूतान्यज्ञे ते परिवेशकान् MBh. 3, 1992. mit dem acc.: यस्य द्विशतसार्कसा असात्सूदा मरुत्तमनः । गृहानभ्यागतान्विप्रानतिथीन्परिवेशकाः ॥ 7, 2357. mit dem obj. compon. v. l. im gāpā याज्ञकादि zu P. 2, 2, 9. 6, 2, 154. वैश्या इव महीपाला द्विजातिपरिवेशकाः MBh. 2, 1759. 14, 2428. f. ०वेषिका PĀKARĀGĒÇVARA im ÇKDā. Häufig ०वेशक geschrieben.

परिवेषण (wie eben) n. 1) *das Aufwarten, Auftragen von Speisen, Aufwartung* H. an. 4, 318. MED. sh. 52. यदा मनुष्याणां परिवेषणामपकृतं भवति ÇAT. Br. 1, 3, 1, 1. KULL. zu M. 3, 224. अतिथिं ० ders. zu 9, 86. Schol. zu KĀTJ. Çr. 284, 22. 291, 17. मरुत्तं सन्नपरिवेषणम् *Zurüstung* Ait. Br. 5, 14. — 2) *Umkreis*: निवेशपरिवेशन (कालचक्र) MBh. 14, 1234. — 3) *ein Hof um die Sonne oder den Mond*: सूर्याचन्द्रमसोर्धोर्दृश्यते परिवेषणम् MBh. 3, 14278. श्यामं च रक्तपर्यत्तं बभूव परिवेषणम् । अलातचक्रप्रतिमं प्रतिगृह्य दिवाकरम् ॥ R. 3, 29, 4.

परिवेषवत् (von परिवेष) adj. *mit einem Hofe versehen*, von Sonne und Mond MBh. 8, 4075. 4199 (०वेश०).

परिवेषिन् (wie eben) adj. dass. MBh. 7, 8759. 8, 1684. 3894. VARĀH. BRH. S. 3, 34.

परिवेष्टन (von वेष्ट् mit परि) n. *Decke, Hülle* MBh. 4, 1319. ०पन्नानि 1320. *Verbund*: (यज्ञोपवीतम्) दृष्टस्य कीटमुज्जगैः परिवेष्टनम् Māññ. 48, 6.

परिवेष्टर् (von विष् mit परि) nom. ag. *Aufwärter* AV. 9, 6, 51. VS. 6, 13. 30, 12. 13. मरुतः परिवेष्टारः, विश्वे देवाः सभासदः Ait. Br. 8, 21 (MBh. 7, 2176. 12, 915. BHĀ. P. 9, 2, 28). ÇAT. Br. 3, 8, 3, 3. 6, 2, 12, 3. 13, 5, 4, 6. TS. 6, 3, 4, 3. MBh. 2, 492. मरुत् ० 13, 1668. अग्निहोत्रस्य 12, 6060. ०वेष्ट्री ÇAT. Br. 11, 2, 2, 4.

परिवेष्टव्य (wie eben) adj. *aufzutragen* (eine Speise) KULL. zu M. 3, 225.

परिवेष्टितृ (von वेष्ट् mit परि) nom. ag. *Umschliesser*: विश्वस्यैकं परिवेष्टितारम् ÇVETĀÇV. UP. 3, 7, 4, 14.

परिव्यक्त (प० + व्यक्त) adj. *überaus deutlich*: सुसूमानपरिव्यक्तान्ग्रीन् HARIV. 961. ०क्तम् adv.: मया दृष्टौ परि ० 4315.

परिव्यय (von 3. इ mit परिवि) m. 1) *Unkosten* M. 7, 127. Vgl. व्यय. — 2) *Gewürz* VJUP. 134.

परिव्ययण (von व्या mit परि) n. 1) *das Umwinden, Umhüllen* ÇAT. Br. 3, 7, 2, 4. KĀTJ. Çr. 9, 8, 1. 10, 9, 12. 14, 1, 20. ĀÇV. Çr. 5, 3. — 2) *Umhüllung*: परिव्ययणं प्रति समत्तं परिमृशति ÇAT. Br. 3, 7, 4, 13.

परिव्ययणीय (vom vorherg.) adj. *zum Umwinden gehörig*: ऋच् ÇĀRKH. Çr. 6, 9, 4. 11, 7. ĀÇV. Çr. 5, 3.

परिव्याध (von व्यध् mit परि) m. 1) *eine best. Rohrart, Calamagrostis* zu Kōln

